

आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक  
प्रदान करावयाची संगणकीकृत कार्यपद्धती

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

परिपत्रक क्र. संकीर्ण-१००९/प्र.क्र.२६/कोषा प्र-५

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक:- २४ जून, २००९

परिपत्रक :-

संगणकीकृत लेखांकन करण्याच्या सुविधेच्या दृष्टीकोनातून राज्यातील एकत्रित निधीतून रक्कम आहरित करणाऱ्या प्रत्येक आहरण व संवितरण अधिकारीयांना संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांचेकडून आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक देण्यात येतात.

शासनाच्या विविध संगणक प्रणालीकरीता आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक वापरण्यात येतात. सदर प्रणालीत प्रवेश करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक हा मूळ आधार आहे सदर प्रणालीत युजर आयडी म्हणून आहरण व संवितरण अधिकारी संकेतांकाचा वापर केला जातो.

आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक प्रदान करण्याबाबतची सध्या अस्तिवात असलेली कार्यपद्धती सुटसुटीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्या सहाय्याने एक अम्जावली विकसित करण्यात आलेली आहे. या आज्ञावली द्वारे आहरण व संवितरण अधिकारी संकेतांकाची मागणी करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारीयास संगणकीकृत मागणीपत्र भरून लेखा व कोषागारे संचालनालयास सादर करावे लागेल. सदर मागणीपत्र भरण्याची सुविधा वित्त विभागाच्या बीम्स (बीडीएस), सेवार्थ अशा विविध प्रणालीच्या प्रथम पृष्ठावर (होम पेज) "नवीन आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक मागणी" , "Demand for new DDO Code" या जोडणीवर उपलब्ध असेल. नविन आहरण व संवितरण अधिकारी संकेतांकासाठी मागणीपत्र निर्मित करावयाची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे राहील.

- १) शासनाच्या संगणक प्रणालीवर असणा-या उपरोक्त जोडणीवर क्लीक करावे.
- २) त्यानंतर आहरण व संवितरण अधिकारीयास सोबत जोडल्याप्रमाणे माहिती भरण्यासाठी नमुना उपलब्ध होईल.
- ३) त्यामध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी.
- ४) "सबमीट" या बटणावर क्लीक केल्यावर संगणकीय प्रणालीद्वारे व्यवहार क्रमांक नमूद केलेले मागणीपत्र तयार होईल.
- ५) सदरच्या मागणी / विनंती पत्राची संगणकीकृत प्रत काढून त्यासोबत संबंधित शासन निर्णय व महालेखापाल, मुंबई / नागपूर तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांचेकडून प्राप्त प्राधिकार पत्रासोबत प्रस्ताव लेखा व कोषागारे संचालनालयास सादर करावा लागेल.

सदर प्रस्ताव लेखा व कोषागारे संचालनालयास प्राप्त झाल्यानंतर संबंधीत प्रस्ताव तपासून प्रणालीवरच मान्यता दिली जाईल व त्यानंतर आहरण व संवितरण अधिकारी संकेतांक प्रदान करण्याबाबतचे पत्र प्रणालीद्वारे निर्मित होईल. सदर पत्राची प्रत संबंधीत आहरण व संवितरण अधिकारीयाला पाठविली जाईल.

प्रशासनिक विभागांनी नविन कार्यालय /आहरण व संवितरण अधिकारीघोषित करताना या परिपत्रकाचा संदर्भ

देऊन आहरण व संवितरण अधिकारी संकेतांकासाठी परिपत्रकात नमूद केलेली कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना निर्देश द्यावे.

उपरोक्त सूचना आदेश निर्गमित झाल्याचे दिनांकापासून अंगलांत येतील.

हे परिपत्रक शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २००९०६२४१६२३३२००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

*Amrit*  
(स.अ.मु. नक्खी)

उप सचिव

प्रति,

राज्यपालांचे सचिव,

मुख्यमंत्र्यांचे व उप मुख्यमंत्र्यांचे सचिव,

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी,

मंत्रालयाच्या सर्व विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय मुख्य,

प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालय प्रमुख,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर,

प्रधान महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल (लेखा परीक्षा)-२ - महाराष्ट्र, नागपूर,

महालेखापाल (वाणिज्यिक लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,

- सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई,

- प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शास्त्री), मुंबई,

- प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शास्त्री), मुंबई,

- प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई

- सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

- प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

संचालक, लेखा व कोषागार, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,

उप मुख्य लेखा परीक्षक (वरिष्ठ) स्थानिक निधी लेखा, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती,

सर्व जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा,

उपसंचालक, ले. व को. पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण भवन, नवी मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / चांद्रे,

नियासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

सर्व कोषागार अधिकारी,

सर्व उपकोषागार अधिकारी,

वित्त विभागातील सर्व कार्यासने,

जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती, कोषा प्रशा-५ कार्यासन, वित्त विभाग